

माहे मार्च, २०२० च्या वेतन प्रदानाबाबत...

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.६२/कोषा प्रशा-५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : ३१ मार्च, २०२०.

शासन परिपत्रक

कोव्हीड-१९ मुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व खाजगी आस्थापना व उद्योग बंद असून त्यातून प्राप्त होणाऱ्या महसूलात लक्षणीय घट झाली आहे. सर्व शासकीय कार्यालये ५% कर्मचारी क्षमतेने कार्यरत आहेत. आर्थिक वर्षाअखेर राज्याची एकंदर आर्थिक परिस्थिती विचारात घेता, खर्चात काटकसर करणे तसेच काही खर्च पुढे ढकलणे गरजेचे आहे.

त्याअनुषंगाने शासनाने असा निर्णय घेतला आहे की, सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच शासकीय / निमशासकीय / विद्यापिठांसह सर्व अनुदानित संस्थामधील सर्व अधिकारी व कर्मचारी (अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांसह) यांचे माहे मार्च, २०२० चे माहे एप्रिल, २०२० मध्ये प्रदान करण्यात येणारे वेतन दोन टप्प्यात अदा करण्यात यावे.

| गट/तपशिल  | सध्या अदा करावयाच्या वेतनाची टक्केवारी |
|---|--|
| मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, मा.सभापती व उप सभापती (विधानपरिषद), मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष (विधानसभा), मा. विरोधी पक्षनेता (विधानसभा/विधानपरिषद), सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य, सर्व महामंडळांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व निवडून आलेले प्रतिनिधी. | ४०%                                    |
| गट अ  | ५०%                                    |
| गट ब  | ५०%                                    |
| गट क  | ७५%                                    |
| गट ड  | १००%                                   |

उर्वरित वेतनाची रक्कम अदा करण्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

राज्यातील सर्व अस्थायी पदांची मुदत प्रतिवर्षी माहे फेब्रुवारी अखेर संपुष्टात येते. अशा पदांचे वेतन आहरित करण्यापूर्वी दि.१ मार्च पासून अशा पदांना मुदतवाढ देण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत निर्गमित करण्यात येतात. सदर आदेशाद्वारे सर्व विभागांच्या अस्थायी पदांना दि. ३१ मे, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदरचे आदेश सर्व सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देखील लागू राहतील.

सदर आदेशाच्या अनुषंगाने तपशीलवार सूचना वित्त विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२००३३११४३२५३१५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(अजोय मेहता)

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
२. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य.
३. राज्यपालांचे सचिव
४. मुख्यमंत्र्यांचे सचिव
५. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
६. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
७. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
८. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
९. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

१०. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
११. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र नागपूर
१४. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१५. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
१६. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१९. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
२०. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२१. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२२. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदर, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२३. सर्व विभागीय आयुक्त
२४. सर्व जिल्हाधिकारी
२५. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२८. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
२९. संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
३०. सह संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
३१. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३२. निवड नस्ती कोषा प्रशा-५.